



कल्याण डोंबिवली महानगरपालिका, कल्याण

जा.क्र.कडोमपा/नरवि/बाप/कवि/२०१२-१३/३२५/२६७
कल्याण डोंबिवली महानगरपालिका, कल्याण
दिनांक : - ४/१२/२०१८

सुधारीत बांधकाम मंजुरी

ह.वि.ह. क्षेत्र:- ६२८.०० चौ.मी.

श्री/ श्रीमती— रमेशकुमार नरसिंगराव पिंपळे व इतर.

कु.मु.प.धा.—मे.अॅटलांटिक विंडस इन्डस्ट्रीजर्स प्रा.लि. तर्फे डायरेक्टर श्री.सन्नीकुमार एस. पिंपळे.

व्दारा—वास्तुशिल्पकार, श्रीमती शोभना देशपांडे, कल्याण (प.)

स्थापत्य अभियंता:— श्री.ओ.आर.खासनिस अॅण्ड अ.सो.कल्याण (प.).

विषय:— स.नं. ४१ पैकी प्लॉट नं. ३८ मौजे—कोलीवली, कल्याण (प.) येथे बांधकाम करणेच्या मंजुरीबाबत.

संदर्भ:— १) आपले दि.१५-११-२०१४ रोजीचा श्रीमती शोभना देशपांडे, कल्याण (प.)वास्तुशिल्पकार, यांचे
मार्फत सादर केलेला अर्ज क्र. २६०९४
२) जा.क्र.कडोमपा/नरवि/बाप/कवि/२०१२-१३/३२५/२० दिनांक १७.०४.२०१४.

महाराष्ट्र प्रादेशिक व नगररचना अधिनियम १९६६ चे कलम ४४ तसेच म.प्रा. व न.र. अधिनियम १९६६ चे कलम ४५ नुसार स.नं. स.नं. ४१ पैकी प्लॉट नं. ३८ मौजे—कोलीवली, कल्याण (प.) मध्ये ७९८.०० चौ.मी. क्षेत्रावर १३७२.९४ चौ.मी. (ह.वि.ह.सह) चट्टई क्षेत्राच्या भुखंडाचा विकास करावयास मुंबई प्रातिक महानगरपालिका अधिनियम १९४९चे कलम २५३ अन्वये बांधकाग करण्यासाठी केलेल्या दिनांक १५-११-२०१४ च्या अर्जास अनुसरूप पुढील शर्तीस अधिन राहून तुमच्या मालकीच्या जागेत हिरव्या रंगाने दुरुस्ती दाखविल्याप्रमाणे स्टील्ट, पहिला मजला ते सहावा मजला, रहिवासी वाडे—भिंतीच्या इमारतीच्या बांधकामाबाबत, बांधकाम प्रारंभ प्रमाणपत्र देण्यात येत आहे.इमारतीच्या व जागेच्या मालकी हक्कासांदर्भात कुठलाही वाद निर्माण झाल्यास त्याला सर्वस्वी आपण जबाबदार रहाल या अटीवर हे संमतीपत्र देण्यात येत आहे.

(Signature)
नगररचनाकार (कवि)
कल्याण डोंबिवली महापालिका, कल्याण.

- १) हे बांधकाम प्रारंभ प्रमाणपत्र दिल्याचे तारखेपासून एक वर्षांपर्यंत वैध असेल, नंतर पुढील वर्षासाठी मंजुरीपत्राचे नूतनीकरण मुदत संपण्याआधी करणे आवश्यक आहे. नूतनीकरण करताना किंवा नवीन परवानगी घेताना त्यावेळी अस्तित्वात आलेल्या नियमांच्या व नियोजित विकास योजने अनुषंगाने छाननी करण्यात येईल.
- २) नकाशात हिरव्या रंगाने केलेल्या दुरुस्त्या आपल्यावर बंधनकारक राहतील.
- ३) बांधकाम चालू करण्यापूर्वी सात दिवस आधी महापालिका कार्यालयास लेखी कळविण्यात यावे.
- ४) ही परवानगी आपल्या मालकीच्या कब्जातील जमीनीव्यतिरिक्त अन्य जमीनीवर बांधकाम अगर विकास करण्यास हक्क देत नाही.
- ५) इमारतीचे बांधकाम या सोबतच्या मंजूर केलेल्या नकाशाप्रमाणे आणि घालून दिलेल्या अटीप्रमाणे करता येईल.
- ६) वाडेभिंत व जोत्याचे बांधकाम झाल्यानंतर वास्तुशिल्पकाराचे, मंजूर नकाशाप्रमाणे वाडेभिंतीचे व जोत्याचे बांधकाम केल्याबाबतचे प्रमाणपत्र महानगरपालिकेस सादर करण्यात यावे, व ते या कार्यालयाकडून तपासून घेऊन “जोता पूर्णत्वाचा दाखला” घेण्यात यावा व त्यानंतरच पुढील बांधकाम करण्यात यावे.
- ७) सदर अभिन्यासात कोणत्याही प्रकारचा फेरफार पूर्व परवानगी घेतल्याशिवाय करू नये, तसे केल्याचे आढळून आल्यास सदरचे बांधकाम प्रारंभ प्रमाणपत्र रद्द झाले असे समजण्यात येईल.
- ८) इमारतीच्या बांधकामाच्या सुरक्षिततेची (स्ट्रक्चरल सेफटी) जबाबदारी सर्वस्वी आपले वास्तुशिल्पकार व स्थापत्य विशारद यांचेवर राहिल.
- ९) नकाशांत दाखविलेल्या गाळ्यांच्या संख्येमध्ये व नियोजनामध्ये पूर्वपरवानगीशिवाय बदल करू नये. तसेच प्लॉटच्या हददीत इमारती भोवती मोकळ्या सोडावयाच्या जागेत बदल करू नये व त्यामध्ये कोणत्याही प्रकारचे बांधकाम करू नये.
- १०) नागरी जमीन कमाल मर्यादा अधिनियम १९७६ मधील तरतुदी प्रमाणे जागा बाधित होत असल्यास त्याची सर्वस्वी जबाबदारी आगलेवर राहिल.
- ११) भुखंडाकडे जाण्या—येण्याच्या मार्गाची जबाबदारी संपूर्णपणे आपलेकडे राहिल.बांधकाम प्रारंभ प्रमाणपत्र नियोजित रस्त्याप्रमाणे दिले असल्यास त्या रस्त्याचे काम महानगरपालिकेच्या सोयी प्रमाणे व प्राधान्याप्रमाणे केले जाईल व तसा रस्ता होईपर्यंत इमारतीकडे जाणाच्या येण्याच्या मार्गाची जबाबदारी सर्वस्वी आपली राहिल.
- १२) जागेत जूने भाडेकरू असल्यास त्यांव्याबाबत योग्य ती व्यवस्था करावयाची जबाबदारी मालकाची राहिल व मालक भाडेकरू यामध्ये काही वाद असल्यास किंवा निर्माण झाल्यास त्याचे निराकरण मालकाने करणे आवश्यक राहिल.
- १३) सदर जागेत विहीर असल्यास ती संबंधित विभागाच्या परवानगी शिवाय बुजवू नये.

- १४) सदर जागेतून पाण्याचा नैसर्गिक निचरा होत असल्यास तो जलनिःसारण विभाग, (क.डों.म.पा.)च्या परवानगीशिवाय वळवू अथवा बंद करु नये.

१५) सदर प्रकरणी चुकीची व अपुर्ण माहिती दिली असल्यास सदर बांधकाम प्रारंभ प्रमाणपत्र रद्द समजण्यात येईल.

१६) बांधकामाचे साहित्य रस्त्यावर टाकावयाचे झाल्यास महापालिकेच्या बांधकाम खात्याची परवानगी घेणे आवश्यक राहील व त्याकरीता नियमाप्रमाणे लागणारी रक्कम (दंड झाल्यास त्यासह रक्कम) भरावी लागेल तसेच निरूपयोगी साहित्य महापालिका सांगेल त्याठीकाणी स्वखचनी लाहून टाकणे बंधनकारक राहील.

१७) प्रस्तुत भूखंडास पिण्याचे पाणी महानगरपालिकेकडून उपलब्धतेनुसार दिले जाईल व त्यासाठी आवश्यक ती जलवाहिनी क.डों.म.पा च्या पाणी पुरवठा विभागाकडून दिलेल्या निर्देशानुसारस्वखचनी टाकणे आवश्यक राहिल.

१८) सदर जागेत बांधकाम करण्याबाबतचा पूर्वीचा परवाना असेल तर तो या बांधकाम प्रारंभ प्रमाणपत्रामुळे नाही तर त्याचे असे समजाण्यात यावे.

१९) गटाराचे व पावसांच्या पाण्याचा निचरा होणेकरिता महानगरपालिकेच्या गटारास जोडणेसाठी रुक्क्मी स्वरूपाची गटारे बांधावीत तसेच बांधकामासाठी नक्काचे कनेक्शन मिळणार नाही त्यासाठी संवाद नाही नवतःगांधकामासाठी या रुक्क्मीची व्यवस्था करावी.

२०) नकाशात रस्तारुंदीकडीगाड्याली दर्शविलेली जमीन तसेच अंतर्गत रुक्क्मीच्या भाग समजण्यात येईल, तसेच भविष्यात रस्ता रुंदीकरणासाठी नक्काशात ती क.डों.म.पा.स विनामूल्य रुक्क्मीची रुक्क्मी लागेल.

२१) रेखांकन प्रस्तावातील सर्व भूखंड रुक्क्मीची प्रक्षेपणात नकाशाप्रमाणे जागेवर आखणी ता.नि.भू.अ.यांचे मार्फत करून घ्यावी व त्यांचेकडील प्रमाणित मोजणी नकाशाचा प्रत बांधकाम प्रारंभप्रमाणपत्र दिल्या तारखेपासून एक वर्षाचे आत सादर करावी.

२२) भूखंडातील विकास योजना रुक्क्मी क.डों.म.पा च्या सार्व बांधकाम विभागाच्या निर्देशाप्रमाणे खडीकरण व गटार विकसित करून क.डों.म.पा.लिकेस विनामूल्य हस्तांतरित करावे.

२३) भूखंडातील आगऱ्याने धाग धागाने रुक्क्मी व वारुद्दीने बांधकाम करून रितसर करारनामा व खरेदी विनामूल्य हस्तांतरित :

२४) जलनिःसारण विभाग व मल्यानःसारण नाहरकत दाखला बांधकाम नकाशासह सादर रुक्क्मी विभाग, क.डों.म.पा. यांचे कडील रुक्क्मी.

२५) जागेच्या मालकी हक्काबाबत काही वाद असल्यास अंधवा निर्माण झाल्यास त्यांचे संपूर्ण निराकरण करण्याची जबाबदारी आपली रुक्क्मी.

२६) नकाशात दाखविल्याप्रमाणे बांधकामाचा फक्त रहिवासी उपयोग करावा.

२७) भुखंडाचा पोहोच रस्ता पक्क्या स्वरूपात तयार केल्याखेरीज वापर परवाना मिळणार नाही.

२८) बांधकाम पूर्णत्वाचा दाखला घेतल्याशिवाय इमारतीचा वापर सुरु करता येणार नाही. बांधकाम पूर्णतेच्या दाखल्यासाठी, वास्तूशिल्पकार व स्थापत्यविशारद यांच्या विहित नमुन्यातील दाखल्यासह रितसर प्रस्ताव सादर करण्यान यावा.

२९) ओल्या व सुक्या कच-यासाठी स्वतंत्र कचराकुंडयांची व्यवस्था करावी.

३०) कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या निर्देशाप्रमाणे इमारतीत सौरउर्जा उपकरणे बसवणे आवश्यक आहे.

३१) रेन वॉटर हावेस्टिंग्बाबत मा.कार्यकारी अभियंता पाणीपुरवठा विभागाकडून निर्देश घेऊन त्याप्रमाणे अंमलबजावणी करणे आपणांवर बंधनकारक राहील.

३२) पाणी पुरवठा उपलब्ध करून देण्याची जबाबदारी पाणी पुरवठा सुधारणा होईपर्यंत महानगरपालिकेची राहणार नाही.

३३) प्रकरणी प्रत्यक्ष जागेवर बांधकाम चालु करणेपुर्वी बांधकाम मुंजरीचा फलक लावणे आपणांवर बंधनकारक राहील.

३४) बांधकाम पूर्णत्वाचा दाखला घेणेपुर्वी उद्यान विभागाकडील नाहरकत दाखला सादर करणे आपणांवर बंधनकारक राहील.

इशारा:- मंजूर बांधकाम प्रस्तावाव्यतिरिक्त केलेल्या अनधिकृत फेरबदलांबाबत आपण महाराष्ट्र प्रादेशिक व नगररचना अधिनियम १९६६ च्या तरतुदी नुसार दखलुणाऱ्ह गळयास पावऱ गहाल

Ghemu

नगररचनाकार (कवि)
कल्याण डोबिवली महापालिका, कल्याण

- १) उप आयुक्त अनधिकृत बांधकाम विभाग,
क.डो.म.पा.कल्याण.
 - २) करनिधरिक व संकलक क.डो.म.पा.कल्याण.
 - ३) विद्युत विभाग,क.डो.म.पा.कल्याण.
 - ४) पाणिपूरवठा विभाग,क.डो.म.पा.कल्याण.
 - ५) प्रभाग क्षेत्र अधिकारी 'ब' प्रभाग क्षेत्र